

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने
अंतर्गत उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकांची
(Deputy District Program Coordinator) १२
पदे निर्माण करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप २०१३/प्र.क्र.२११/मगारो-३
नवीन प्रशासकीय इमारत, १६ वा मजला, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: ३० जुलै, २०१४.

वाचा

- १) शासन परिपत्रक क्रमांक: मगारोहयो २०१०/प्र.क्र.१२/रोहयो-१४, दि. ११.११.२०१०.
- २) शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र.५/मगारो-३, दि. ३१.५.२०११.
- ३) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र.५/मगारो-३, दि. २२.६.२०११.
- ४) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आकृति-२०११/प्र.क्र.५/मगारो-३, दि. १८.७.२०११.
- ५) शासन निर्णय क्रमांक: आकृति-२०१०/प्र.क्र.७३/मगारो-३, दि. १५.९.२०११.
- ६) शासन निर्णय क्रमांक: आस्थाप - २०१३/प्र.क्र.३/मगारो-३, दि. २४.५.२०१३.
- ७) शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०१३/प्र.क्र. ११/मगारो-३, दिनांक २०.६.२०१३

प्रस्तावना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमानुसार ग्रामपंचायत योजनेचे केंद्रबिंदू आहे. योजनेवरील किमान ५०% रकमेची कामे ग्रामपंचायतीने करणे अनिवार्य असून, योजनेचे ७५ % नियोजन ग्रामपंचायतीने करावयाचे आहे व कार्यान्वयन यंत्रणेचे (Line Department) नियोजन पंचायत समिती/ जिल्हा परिषद यांनी करावयाचे आहे. ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसेवक असून, त्यांच्या मदतीसाठी ग्राम पंचायत मार्फत ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात येते.

जिल्हा स्तरावर सदर योजनेचे समन्वयन जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद करतात. सध्या ग्राम सभा/ ग्रामपंचायत/ पंचायत समिती/ जिल्हा परिषद यांच्याकडून योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंजूरी देण्यात येते. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे मगारोहयोचे काम, त्यांच्या मूळ विभागाची जबाबदारी सांभाळून पार पाडत आहेत. परिणामी, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा पडत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी गट विकास अधिकारी (रोहयो) (वर्ग-२) हे पद पुरेसे नसून, कामाची मागणी मोठ्या प्रमाणात असलेल्या व कामे सुरु असणाऱ्या जिल्हयांसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट-अ या वर्ग-१ संवर्गातील अधिकारी पूर्ण वेळ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सादर केलेल्या प्रस्तावास वित्त विभागाने गठित केलेल्या उच्चाधिकार समितीने दिनांक १८ जून २०१४ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. सबब, राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामाची मागणी असलेल्या व कामे सुरु असलेल्या तसेच जास्तीत जास्त मजूर उपस्थिती असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नंदूरबार, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, पालघर (ठाणे) व उस्मानाबाद या २ अशा

एकूण १२ जिल्हयांमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट-अ या संवर्गातील पदास समकक्ष १२ पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामाची मागणी असलेल्या व कामे सुरु असलेल्या तसेच जास्तीत जास्त मजूर उपस्थिती आहे अशा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नंदूरबार, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, पालघर (ठाणे) व उस्मानाबाद या १२ जिल्हयांमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी गट-अ या संवर्गातील १२ पदे निर्माण करण्यास या आदेशान्वये मान्यता देण्यात येत आहे.
- सदर पदाचे पदनाम “उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक” (Deputy District Program Coordinator) असे करण्यात येत आहे.
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी गट-अ या संवर्गातील निर्माण करण्यात आलेली १२ पदे अस्थायी स्वरूपाची असून ती तदर्थ तत्त्वावर (Adhoc Basis) प्रथमतः एक वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर निर्माण करण्यात येत आहेत.
- सदर पदांची मुदत ती भरण्यात आलेल्या दिनांकापासून १ वर्षासाठी असेल.
- “उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक” (Deputy District Program Coordinator) या पदाची वेतनश्रेणी रु. १५६००-३९१००- ग्रेड पे - रु.५४०० अशी असेल. तसेच या पदास वेळोवेळी देय होणारे शासनाचे इतर भत्ते अनुज्ञेय असतील.
- यावरील होणारा खर्च केंद्र शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय असलेल्या ६% निधीतून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयांकडून भागविण्यात येईल.
- सदर पदांची उपयोगिता लक्षात घेऊन, योजनेसाठी १ वर्षानंतर पदांची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र, नागपूर यांनी पदांची मुदत संपण्यापूर्वी किमान १ महिना आधी शासनास सादर करणे आवश्यक राहिल.

उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (Deputy District Program Coordinator) यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील सहभाग, कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. सद्यःस्थितीत उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक हे ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्याशी निगडित कामे करतील. यंत्रणेशी संबंधित कामे पूर्वीप्रमाणेच उप जिल्हाधिकारी (रोहयो) यांच्यामार्फत करण्यात येतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच ज्या जिल्हयात उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकाचे पद निर्माण करण्यात आलेले नाही, त्या जिल्हयांमध्ये पूर्वीचीच पध्दत कायम राहिल.

सदर आदेश तात्काळ अंमलात येतील. या आदेशामुळे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (Deputy District Program Coordinator) या पदावरील उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या नियुक्त्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने / विभाग प्रमुखांनी तात्काळ कराव्यात.

सदर आदेश वित्त विभागाने गठित केलेल्या उच्चाधिकार समितीने दिनांक १८ जून २०१४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार व ग्राम विकास व जलसंधारण विभागाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातून १२ पदे निर्माण करण्यास दिलेली मान्यता लक्षात घेऊन निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७३०११४७४९१२१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(व्ही. गिरिराज)

प्रधान सचिव (रोहयो), महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
२. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
३. प्रधान सचिव (ग्रा.वि. व पं.रा.), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
४. प्रधान सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
५. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
६. सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
७. सचिव (वि.सु.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
८. सर्व विभागीय आयुक्त.
९. सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व उपनगर वगळून)
१०. सर्व उप आयुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय.
११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१२. सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई शहर व उपनगर वगळून).
१३. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
१४. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
१५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
१७. सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी (रोहयो प्रभाग), मंत्रालय, मुंबई - ३२.
१८. सारसंग्रहासाठी, मग्रा०-१, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
१९. निवडनस्ती, मग्रा०-३, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.